

a) eine best. wohlriechende Erdart H. 1055. RATNAM. im ÇKDR. — b) ein aus dem Norden kommender best. wohlriechender Stoff, = कक्षा, चक्रवर्तिनी, जतुका, जतुकृत्, जतुकृत्ता, जलनी, जली, रज्जली, संपर्शा, vulg. पयरी und पद्मवती BHĀVAPR. im ÇKDR. Viell. hierher ०रस Verz. d. B. H. No. 972. — c) eine Art Gebäck UNĀDIK. im ÇKDR. पर्यता: H. ९. 96. — Vgl. क्षेत्रपर्यटी.

पर्यटक m. = पर्यट 1. BHĀVAPR. im ÇKDR. u. पर्यट; तिक्त = पर्यटकौपय H. an. 2, 171. — SUÇR. 1, 221, 5. 2, 64, 17. 413, 15.

पर्यटदुम (प + दुम) m. = कुम्भीवृत् (= कटुल) RĀĠAN. im ÇKDR. NIGH. PR. Auch पर्यटीदुम NIGH. PR.

पर्यरी f. Haarflechte H. ९. 118.

पर्यरीक UNĀDIS. 4, 19. m. 1) die Sonne UGĀVAL. — 2) Feuer TRIK. 1, 1, 67. — 3) Wasserbehälter UNĀDIVA. im SAMKSHIPTAS. ÇKDR. — Vgl. पर्यरीक.

पर्यरीण 1) m. a) = पर्यास्य शिरा. — b) = पर्याचूर्णरस. — c) = सूत-कम्बल. — 2) n. = पर्वन् MED. १. 100. — Vgl. पर्यरीण, पर्यरीण.

पर्यरीक (von पर्य 1.) m. ०की f. ein Krüppel, der auf einem Wägelchen gefahren wird, P. 4. 4, 10. Schol. zu P. 7, 3, 50.

पर्यरीक (von पर्य) m. nach SĀJ. Zerreiher oder Erfüller: नैतिशेके तुर्यरी पर्यरीका RV. 10, 106, 6. पर्यरीक UN. 4, 20 (फै० UNĀDIS. 4, 20) = किसलय Sch.

पर्य, पर्यति gehen, sich bewegen DUĀTUP. 11, 22.

पर्याड m. N. pr. eines Fürsten von KARNĀTA RĀĠA-TAR. 7, 936, 8, 1610. 3054. पर्याड 7, 1122. 1124 (lies: पर्याडिञ्च).

पर्यक् (von पर्यञ्, परि + ऋञ्) adv. rund herum, nach allen Seiten hin: उत्पेतुरुत्पाततमा: सक्तुशो भवावक्ता दिवि भूमौ च पर्यक् BHĀG. P. 4, 5, 12. 6, 32. 8, 2, 2.

पर्यगु im comp. पारमहंस्य० BHĀG. P. 4, 21, 40. Dieses übersetzt BURNOUR: dont s'entretiennent les discours de la contemplation la plus élevée. Die Scholien erklären folgendermaßen: पारमहंस्यं ज्ञानं तत्परानर्हति अधिकुर्वतीति पारमहंस्यपर्या: अगावो वाचो यस्मिन्। उपनिषद्भिर्ज्ञानघनत्वेनोक्त इत्यर्थः। यद्वा परमहंसानां ज्ञाननिष्ठानां गम्य: पारमहंस्यः। परितो न गच्छन्ति गावा यस्मात्स पर्यगुः।

पर्यगि (परि + ऋगि) m. das umwandelnde Feuer, so heisst im Ritual der Feuerbrand, welcher um das Opferthier u. dgl. herumgetragen wird; die Cerimonie dieses Umtragens: पर्यगये क्रियमाणायानुब्रूहि AIT. BR. 2, 5. पुर इव पर्यगै: vor der Handlung des P. 11. पर्यगि करोति ÇAT. BR. 3, 8, 1, 6. 8. 12, 9, 9. पर्यगि (adv.) करु das Feuer um Jmd (acc.) herumtragen: आरुवनीयाडल्लुमुकमादायाग्निध: परि वाजपतिरिति (RV. 4, 13, 3) त्रि: प्रदत्तिषां पर्यगि करोति पशुम् ĀPAST. bei SĀJ. zu AIT. BR. 2, 5. TBR. 2, 1, 3, 4. पर्यगि पशुं करोति रत्नसामपक्त्यै ÇĀNKH. BR. 10, 3. AIT. BR. 2, 11. पर्यगिक्रियमाणे während des Herumtragens des Feuers 5. पर्यगि क्त्वा ĀÇV. GRHJ. 1, 11. पर्यगिकृत्य KAUC. 2. पर्यगिकृत welchen der Feuerbrand umkreist hat: पशु TS. 5, 1, 8, 3. AIT. BR. 2, 11. तस्मा उपाकृताय नियुक्तायाप्रीताय पर्यगिकृताय विशासितारं न विविडु: 7, 16. ÇAT. BR. 3, 7, 3, 8. 6, 2, 1, 6. 13, 2, 4, 3 u. s. w. KĀTH. 30, 1 in Ind. St. 3, 462. दृष्ट्वा तु डु-निमित्तानि जरासंधमदर्शयन् पर्यग्यकुर्वन् नृपं द्विरदस्यं पुराहिता:॥ MBH. 2, 818.

पर्यङ्क (von ऋञ् mit परि oder परि + ऋङ्क) m. = पत्यङ्क P. 8, 2, 2.

1) Ruhebett AK. 2, 6, 3, 39. H. 683. an. 3, 60. HALĀJ. 2, 152. KAUSH. UP. in Ind. St. 1, 397. 401 (०विद्या). MBH. 3, 12896. 4, 96. 5, 1188. 13, 1452. 2834. HARIY. 889. 4631. 6320. R. 2, 32, 9. 34, 20. 72, 11. SUÇR. 1, 367, 21. VARĀH. BRH. S. 69, 22. 78, 11. fgg. BHARTR. 3, 88, v. l. 93. SPR. 772. KATHĀS. 10, 35. 32, 71. 36, 86. BHĀG. P. 3, 23, 16. PAÑĀT. I, 190. 238, 20. HIT. 29, 11. 42, 8. पर्यङ्कीकृत Git. 12, 27. — 2) ein Tuch, welches beim Sitzen mit untergeschlagenen Beinen über Rücken, Lenden und Knie geworfen wird; = परिकर, पर्यस्ति, पर्यस्तिका, अथसक्तिका AK. 3, 4, 25, 167. TRIK. 3, 2, 10. H. 679. H. an. पादप्रसारणं चाप्ये तथा पर्यङ्कवन्धनम् (इत्य-पराधगणानां कृरिभक्तिविलासः) das Sitzen mit untergeschlagenen Beinen (vgl. u. पर्यस्ति) ÇKDR. ०वन्ध (= वीरासन MALLIN.) dass.: ०स्थिर-पूर्वकाय KUMĀRAS. 3, 45. 59. ०ग्रन्थिवन्ध dass. MRĀKH. 1, 1. पर्यङ्कमभुञ्ज so v. a. sich so setzen, dass die Beine untergeschlagen werden, Lot. de la b. l. 334. — 3) N. pr. eines Berges, eines Sobnes des Vindhja, HALL in Journ. of the Am. Or. S. 7, 41.

पर्यङ्ग (von परि + ऋङ्ग) adj. um die Seite befindlich: पशव: ÇAT. BR. 13, 2, 2, 10. fgg. 5, 1, 13. KĀTJ. ÇR. 20, 6, 4. 7, 4.

पर्यट (wohl von ऋट् mit परि) m. pl. N. pr. eines Volkes; s. अग्र०. Statt अग्रपर्यटान् liest R. GORR. 2, 73, 3 अग्रकराएकम्; eine Variante अग्र-पर्यटान् führt GOLD. u. अग्रपर्यट an.

पर्यटन (von ऋट् mit परि) n. das Herumstreichen, Durchstreichen AK. 2, 7, 35. H. 1301. PAÑĀT. 163, 22. प्रेतागोष्ठीवर्धायनकोत्सवादिलोकमे-लकेपु पर्यटनं कृत्वा PAÑĀT. ed. orn. 49, 17. भूमै: BHĀG. P. 9, 7, 17. पृथ्वी० Verz. d. Oxf. H. 17, a, 4.

पर्यनुबन्ध (von बन्ध् mit पर्यनु) m. das Umbinden VJUTP. 61.

पर्यनुयोग (von युञ् mit पर्यनु) m. 1) Frage H. 263. Sch. — 2) Vorwurf, Verweis HALĀJ. 1, 154. उत्कर्षं क्तेरार्थीयानस्य किं पठसि नाशितं व्येत्ये-व पर्यनुयोगप्रदानम् MIT. III, 76, b, 3 v. u. — 3) Bestreitung (?) VJUTP. 167. MADHJAM. 63.

1. पर्यत् (परि + ऋत्) m. P. 6, 2, 180, Sch. Umgrenzung, Grenze, Umkreis, Umgebung, Saum, Rand; Ende HALĀJ. 2, 104. नात्तो न पर्यत्तो ऽस्ति TBR. 2, 1, 11, 1. नदीविषयपर्यत्ते MBH. 1, 3730. सागरस्य च पर्यत्ते 13, 5225. SUÇR. 1, 56, 4. घोष्ठ० HALĀJ. 2, 365. रक्तपर्यत्ते नेत्रे R. 3, 35, 11. ०रक्तान 6, 20, 11. कुसुमलवच्छुरितपर्यत्तं पर्यङ्कतले DAÇAK. in BENF. CHR. 198, 17. VARĀH. BRH. S. 5, 47. 52. 27, c, 15. PRAB. 79, 17. PAÑĀT. 10, 8. ०संस्थितसिताएडअपङ्किकारा: (नद्यः) RT. 3, 3. नुरपर्यत्तं चक्रम् dessen Rand ein Scheermesser ist MBH. 1, 8268. (चन्द्रमा:) कृत्तरक्तप्रपर्यत्तः R. 6, 16, 8. SUÇR. 1, 87, 15. गृहे ०स्थे angrenzend, benachbart SPR. 881. य: कृत्स्नामट-वीमेतां पर्यत्तस्थो ऽभिरत्ताति KATHĀS. 29, 135. RAGH. 18, 42. RATNĀV. 27, 9. ०देश die angrenzende, benachbarte Gegend HARIY. 7041. ०भू AK. 2, 1, 14. H. 963. ०पर्वत 1034. ०नियुला: VARĀH. BRH. S. 53, 5. R. 4, 13, 13. RAGH. 13, 38. SPR. 923. पर्यत्तो लभ्यते भूमै: समुद्रस्य गिरिरपि PAÑĀT. I, 141. पर्यत्तात्पर्यत्तं दश (अङ्गुलानि भुवो:) von einem Ende zum andern VARĀH. BRH. S. 58, 12. कृतश्च कालपर्यत्तः die Grenze —, das Ende der festgesetzten Zeit R. 4, 49, 7. क्लेशस्य PAÑĀT. 261, 16. जवस्य Grenze VID. 22. अविचारितपर्यत्तं पापम् KATHĀS. 42, 114. पर्यत्ते am Ende 32, 93. RĀĠA-TAR. 1, 152. 3. 393. मन्थपर्यत्तलब्ध am Ende der Quirlung KATHĀS. 46, 223.